KSS LIMITED

(formerly known as K Sera Sera Limited)

CIN: L22100MH1995PLC092438

Address: Unit No. 101A, 1st Floor, Plot No. B-17, Morya Landmark II, Andheri (West), Mumbai - 400053.

Email id: cirp.kssltd@gmail.com

KSSL/BSE-NSE/2023-24

Date: February 12, 2024

To,

The Corporate Relations Departments, BSE Limited,

PJ Tower, DalalStreet, Fort,

Bandra Kurla Complex, Mumbai - 400 001.

Scrip Code: 532081

National Stock Exchange of India Ltd, Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra (E), Mumbai - 400 051.

Scrip Code: KSERASERA

SUB: NEWSPAPER ADVERTISEMENT - FINANCIAL RESULTS

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith the newspaper advertisement with regards to the Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2023, published on Sunday, February 11, 2024 and on Monday February 12, 2024 in the following newspapers:

1. News Hub (English).

2. Pratahkal (Marathi)

This information is being submitted pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above information on your records and oblige.

Thanking you,

Yours Faithfully,

KSS Limited

(Formerly known as K Sera Sera Limited)

Dharmendra
Takhatmal
Dhelariya
Dhelariya
Dhelariya
Dhelariya
Dhelariya

Dharmendra Dhelariy

Resolution Profession

(1BBI/IPA-001/1P-P00251/2017-2018/10480) AFA Number: AA1/10480/02/290224/105506

AFA valid upto 29/02/2024

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that MRS. PRITI HARISH PATEL is lawful owner of Flat No. 72, 7th Floor, Building No. 9, B-Wing, Jai Shivai CHS. Ltd., MMRDA Colony, Sukhsagar Complex JVLR Andheri (East) Mumbai 400093, adm. area 225 Sq. Ft., which was allotted to her by MMRDA authority under MUTP in lieu of her old room premises at Sariput Nagar. Andheri, Mumbai in the year 2006 and since then MRS. PRITI HARISH PATEL is in use. occupation of the said Flat premises as sole owner thereof. That Original Allotment Letter and Photo Identity Card have been lost / misolaced. That said MRS. PRITI HARISH PATEL intends to sell / transfer the said flat premises to my client MRS. MEENA CHANDRAKANT KANTHARIA on ownership basis.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, lease, tenancy, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat or any part thereof, should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the dairn or dairns if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Date: 11/02/2024 ADVOCATE HIGH COURT R/C. No. 10, Shinde Wadi, Opp. Classic Hotel, Old Nagardas Road, Andheri (E), Mumbai - 400 093

Public Notice

Notice is hereby given to the Public enlarge by our client, 1] Mr. Sunil Kumar Chhabra 2] Tina Kalra, that presently our clients are the joint owner of Flat No. 201, on the Second Floor, in the Building known as Jyoti Niwas Co Op. Hsg. Soc. Ltd., situated at Plot No. 186, Shere Punjab Society, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai-400093 (hereinafter referred as the said

Initially the said Flat was jointly purchased by Mrs. Manjubala Chhabra & Mr. Atam Prakash Chhabra from Smt. Chitra Roy vide Agreement for Sale Dated- 14/07/2006 under Doc No. BDR-9-6478-2006. Whereas Late Mrs Manjubala Chhabra died on 25/05/2022 & Late Mr. Atam Prakash Chhabra died on 26/09/2023, leaving behind 1] Mr. Sunil Kumar Chhabra (Son) 21 Rita Chowdhary (Daughter) 3] Tina Kalra (Daughter) as their only surviving legal

Whereas before demise of Late Mrs Manjubala Chhabra she had made nominee to Sunil Kumar Chhabra (Son) for her 50% share. And before demise of Late Mr. Atam Prakash Chhabra, he had executed a registered Will dated 19/06/2023 under Doc No. BDR-17-7500-2023 Dated-20/06/2023 in favour of 1] Mr. Sunil Kumar Chhabra (Son) 2] Tina Kalra (Daughter) for his 50% share. Also, Rita Chowdhary have decided to issue Affidavit Cum NOC in favour of our clients. Herein making Mr Sunil Kumar Chhabra as the 75% owner of the said Flat & Tina Kalra as the 25%owner of the said Flat.

Our client through this Publication hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien license, gift, attachment, or encumbrance howsoever or otherwise; shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on our

(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumba Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club Mira Road (E), Thane: 401107

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public

enlarge by our client, Ruby G. Mendonca, that presently our cli is the owner of Flat No. 003, on the Ground Floor, Bldg. No. P-12, In the Building known as Khushabu Co. Op. Hsg. Soc. Ltd., Situated at Noopur Palace, Mira Road (E), Dist: Thane - 401107, (hereinafter referred as the said Flat)

The said Flat was jointly purchased by Mr. Gilbert F. Mendonca & Mrs. Ruby G. Mendoncafrom Mr. Tarranum Igbal Merchant vide agreement for sale dated 12/04/2013.

Whereas Late Mr. Gilbert F. Mendonca expired on 09/10/2015, also his Son Aaron G. Mendonca expired on 14/03/2018 leaving behind him 1] Ruby G. Mendonca (Wife) & 2] Rhea G. Mendonca (Daughter) as his surviving legal

Whereas the heirs Rhea G Mendonca (Daughter) released and relinquished her right, title and interest in respect of the said Flat in favour of our client Ruby G Mendonca (Wife) vide Deed Release dated 16/01/2024 bearing Registration TNN-7-985-2024 Dated-16/01/2024. Herein making our client as the present owner of the said Flat.

Our client, through this Publication hereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale purchase, mortgage, lease, lien encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client.

Sd/-(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumba Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd. Near Asmita Club Mira Road (E), Thane: 401107

PUBLIC NOTICE

This is to bring to General Public that Flat No. 16, B Wing, on Ground Floor, admeasuring area about 310 Sq. ft. Built Up in building/Society known as Sai Baba Nagar CHS LTD [Reg No. TNA (VSI) HSG (TC) 9424/97-98], Tulinj Road, Nalasopara East-401209 Constructed on S. No. 77, Village - Tulinj, Nalasopara (E), Tal – Vasai, Distt- Palghar was standing in name of Mr. B. R. Parekh, and Mr Prayinbhai Ramanlal Parekh, and They both are the Co-owner of said Flat. Whereas Mr. B. R. Parekh, expired on 22/08/2015 living behind Mr. Pravinbhai Ramanlal Parekh (Brother), Mr. Yogesh Ramanial Parekh (Brother) and Mr Niranjan Ramanlal Parekh (Brother) as their only gal heirs and representatives of Mr. B. R. Parekh Mr. Pravinbhai Ramanlal Parekh (Brother), Mi Yogesh Ramanlal Parekh (Brother) and Mr. Niranjan Ramanlal Parekh (Brother) are willing to sale the said Flat to Mr. Deepak Mani Tripath (My Client). All public and institution are requested demand or object any claim or right having in said Flat along with necessary documents at below mentioned address within a period of **14 days**, thereafter No claim or objection will be entertained which may please take note of it and deal for sale will be proceeded.

SHRIRAM DWIVED Date: 11/02/2024 (Advocate High Court) Off at: R.No.2. Om Shanti Chs Ltd. Sai Nath Nagar Tulin Road, Nalasopara (E), Tal- Vasai, Distt- Palghar

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, 1] Shivam Jaiswal 2] Arjun Jaiswal Minor Through His Legal Guardiar Kallo Devi Jaiswal, that presently our client is the owner of Flat No. 701, on the Seventh Floor, Bldg No. X-20, in the Building known as Sai Plaza & Society known as Shree Sai Plaza Co-Op. Hsg. Soc. Ltd., Situated at Shanti Park, Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafter referred as the said lat), initially the said Flat was Purchased Reshma Prakash Jaiswal from Mr. Mohammad Faizee Mohammad Murtuja Hashmi, vide registered Agreement for Sale dated 15/11/2017 under Doc No. TNN-10-9615-2017 Dated-15/11/2017. whereas Late Reshma Prakash Jaiswal expired on 20/09/2018, leaving behind nerour clients 1] Shivam Jaiswa (Son) 21 Ariun Jaiswal (Mino Son) as her surviving legal heirs. Whereas ARJUN JAISWAL is minor. therefore his all the rightful decision will be taken by his Legal Guardian his Grandmother KALLO DEVI JAISWAL

Therefor our clientshave executed an Indemnity bond in their favour for ransferring the said Flat and its share on their name, hereir makingShivam Jaiswal as 50% owner of the said Flat & Ariur Jaiswalas 50% owner of the said

Our client through this Publication, hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereo by way of inheritance, share, sale ourchase, mortgage, lease, lien icense, gift, attachment, or, encumbrance howsoever o otherwise; shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as vaived and/or abandoned and not binding on our client.

Sd/-(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club Mira Road (E), Thane: 401107

Thane

PUBLIC NOTICE

PUBLIC at large is hereby taken notice that my dient Smt. SANJANA MANISH SAWANT, have purchased Flat bearing No. A-704, Shreeji Paradise CHS. Ltd. Jai Bhavani Mata Road, Next to Sani Park, Off. Ramesh Nagar, Amboli, Andheri (West) Mumbai- 400058, adm. 405 sq. ft Carpet, and the Original 1st Agreement for sale dated 22/02/1999 executed Between Messrs Shree Enterprises and Santosh S. Palav, duly stamped, in respect o abovesaid property has been lost/misplaced, and is not traceable.

if any one has any objection, claim interest for the said original Agreement for Sale dated 22/02/1999 and flat, lodged within 14 days from the date o Publication of this notice at B-30. Shanti Shopping Centre, Mira Road (East)-401107, Mob. 90299 91942, failing which my client deal with the same.

Mr. Sudhir S. Pandey Date: 11/02/2024 (Advocate High Court)

जाहीर नोटीस

याद्वारे समस्त जनतेस कळविणेत येते की, माझे अशिल श्रीमती निर्मला सुभाष सूद, वय ७६ वर्ष राहणार - रूम नं ९०२, मीरा टॉवर, न्यू लिंक रोड आझाद नगर ओशिवरा अंधेरी (पश्चिम) मंबई ४०००५३ यांच्या वारसाहक्काने आलेली मालकीर्च जमिन मिळकत ही - मौजे - चकाला, तालुका - अंधेरी येथील स. नं (१) ८८/७, क्षेत्र - ०.००.२५ (हे.आर.चौ.मी) (२) ८८/१२, क्षेत्र - ०.००,५१ (हे. आर.चौ.मी), (३) ९५/१२ क्षेत्र - ०.०५०६ (हे.आर.चौ.मी), (४) ९६/५ क्षेत्र ०.०१.५२ (हे. आर. चौ. मी) (५) ९७/२ क्षेत्र - ०.०८.३६ (हे आर.चौ.मी) ही ७/१२ सदरी जाव आंद्रे सोज (डिसोजा) यांचे नाव आहे. ते सुमारे ८२ वर्षापूर्वी मयत झाले आहेत. ते स्वातंत्र्यापूर्वी काळात मयत झाले असून त्यांच्या मृत्युची नोंद झालेली नाही. त्यांना वारस एकुलती एक विवाहीत मुलगी मर्सेलीन फ्रान्सिस घोन्सालवीस असून त्या दिनांक २०/११/१९७३ रोजी मयत झालेल्या आहेत व त्यांना एकुलती एक मुलगी फिलीपीन फ्रान्सीस घोन्सालवीस ही एकटीच वारस आहे त्या दिनांक ३०/०९/१९५८ रोजी मयत असून त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत

श			
	अनु. क्र.	वारसांचे नाव	नाते
	₹.	मोतीन जॉन डिसोजा	मुलगा (अविवाहित)
	₹.	इनास जॉन डिसोजा	मुलगा
	ņ.	गिरगोल जॉन डिसोजा	मुलगा (अविवाहित)
	٧.	पिटर जॉन डिसोजा	मुलगा (अविवाहित)
	لو	निर्मला सुभाष सूद (लग्नापूर्वीचे नाव पावलिन जॉन डिसोजा)	विवाहित मुलगी

अमे वरीलप्रमाणे पाच वारस आहेत अनु क्र. १ मोतीन जॉन डिसोना ह्या दिनांक - १५/०१/२०० रोजी मयत असून त्या अविवाहित होत्या. ३) गिरगोल जॉन डिसोजा है सन १९८६ पूर्वी बेवारस मयत झाले असुन ते अविवाहित होते. ४) पिटर जॉन डिसोझा हे दिनांक २९/०३/१९९७ रोजी मयत असुन र अविवाहित होते. तसेच अ.नं. २) इनास जॉन डिसोजा हे दिनांक २७/१२/१९९२ रोजी मयत असून त्यांना वारस एकुलता एक मुलगा लॉरेन्स इनास डिसोजा, वय ५१ वर्ष हे एकटेच वारस आहेत. तसेच वरील वारसांची नावे मर्सेलीन फ्रान्सिस घोन्सालवीस ह्या मयत झाल्यामुळे गाव चकाला स. नं. १/अ/१, हि. नं २४ अ व स. नं. १/अ/१, हि. नं. २२ब या अभिलेखात फेरफार क्रमांक. १७५५ दिनांक २७/१२/२०२१ रोजी दाखल केलेली आहेत.

तरी नमूद मिळकतीतील ७/१२ सदरी क्षेत्रास १ निर्मला सुभाष सुद्र २) लॉरेन्स इनास डसोजा असे नाव दाखल करण्यात येत आहे.

तरी सदर नमूद मिळकतीवर कोणत्याही व्यक्तीच कायदेशीर हक्क, दावा, अधिकार, आक्षेप असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्य आपल्याजवळील पराव्यासह तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, तथा मला किंवा माझे अशील यांना लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, आक्षेप नाही असे समजण्यात

सही/-राजकुमार प्रकाश मोहिते दिनांक: ११/०२/२०२४ वकील, उच्च न्यायालय, मुंबई आर/सी. १०, शिंदे वादी, ऑपोजिट. क्लांसिक हॉटेल ओल्ड नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned that under the instructions of my client, I am investigating the ownership, title, rights, entitlements and interest including FSI entitlements etc. of Shri Nandkishor Purushottam Thakur and Shri Dipak Purushottam Thakur (hereinafte collectively referred to as the "Owners") over a building known as Saraswati House built on land bearing Survey No. 135-B, Plot No. 9 bearing City Survey No. 89/A Tika No. 22 at village Naupada, Taluka and District Thane (hereinafter referred to as the "Property").

Any person or persons firm, company, trust, bank, financial institution or any association of the persons or any legal heir having any right, title or interest by way of sale, transfer, exchange, mortgage, lease, gift, lien, mortgage, tenancy, inheritance, encumbrance, pending litigation, possession, agreement, development rights, decree or order of any court of law or of whatsoever nature should inform the undersigned in writing within 14 days from the date of the publication of this notice failing which it would be presumed that no any claim or objection exists against the said property or if any, has been knowingly waived. No any claim would be entertained and taken into consideration and shall not be binding on my client.

Date: 10/02/2024 P.G. GUPTE Advocate High Court 405, Regalia, Casa Royale CHS Saket Road, Balkum, Thane 400608 Mob 8169686098 E-mail: prakash.gupte3@gmail.com

NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my clients Mr. Pramod Ashok Rokade and Mrs. Anjali Pramod Rokade have agreed to purchase from Smt. Ambika S. Pillai, Mr. Venugopal S Pillai, Mrs. Lina Ravindran Nair and Mrs. Viju P. Kurpa Flat No. 4 admeasuring 576 Sq. Feet (Carpet) area, on Ground Floor, of the in the Building No. 5, of the "Jai Trimurti Co-Operative Housing Society Ltd.", standing on land bearing Survey No. 123/1, 2, lying, being and situated at Village - Kalwa, Taluka and District Thane, (hereinafter referred to as "Said Property"), however previous owner Mr. P. G Sukumaran expired on 24/05/1996.

That any person / any other legal heirs of the deceased Mr. P. G Sukumaran/ individual / firm / company/ Bank having rights, title, interest, benefit, objection, claim or demand of any nature whatsoever in and upon in the said property by way of sale, transfer, contracts/ agreement, mortgage, charge, lien, legacy, licence, lease, sub-lease. assignment, trust, easement, exchange, inheritance, gift, succession, maintenance, occupation, possession or otherwise howsoever shall submit their grievance within a period of 15 days of this notice at 402, B-Wing, Shreenath Plaza Tower, Near DattaMandir, Dhobi Ali, Charai, Thane (W) - 400 601(Mob.9821093893), otherwise if the said grievance of obstacles or objections raised by them after the expiry of said period of 15 days shall not be entertain, this notice is publish in general for the purpose of information that my client shall Complete further transaction after the expiry of the period of

> Advocate Pradeep S. Patil

KSS LIMITED

(Formerly Known as K SERA SERA LIMITED) CIN- 1 22100MH1995PI C092438

Registered Office: Unit No. 101A and 102.1st Floor, Morve Landmark II. Plot B-17. Andheri (W). Mumbal-400053 Tel: 022 40427600/42088600 Fax: 022 40427601 Web: www. kserasera.com Email:info@kserasera.com

Statement of Unaudited Results for the Quarter Ended 31/12/2023

(₹ In Lakha)

	(t in Lauris)													
S.	Particulars		CONSOLIDATED						STANDALONE					
No.	Particulars	Quarter Ended		Nine mor		Year Ended	Quarter Ended				Year Ended			
			30-09-2023											
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
l l	Revenue from Operations	219.23	169.55	226.58	388.78	664.13	737.65	-			-	-	-	
	Other income	2.21	-2.13	3.62	0.08	21.64	309.42	-	-	-	-	-	-	
111	Total income (I+II)	221.44	167.42	230.20	388.86	685.77	1,047.07	-			-	-	-	
IV	Expenses													
	Cost of Production	212.12	134.29	164.60	346.41	576.46	768.06	-	-	-	-	-	-	
	Purchase of Traded Goods	-	-		-	-	-	-	-	-	-	-	-	
	Changes in Inventories of Finished Goods,													
	Work in Progress and stock in trade				-		-	-	-	-	-		-	
	Employee benefits expense	0.10	-1.97	19.41	-1.87	55.10	68.93	-	-	2.14	-	5.16	5.16	
	Finance costs		-	45.62	-	137.15	183.34	-	-		-	-	-	
	Depreciation and amortisation expense	91.09	62.47	67.04	153.56	213.20	293.59	17.45	17.45	17.45	52.36	52.36	69.82	
	Other Administrative Expenses	66.48	-0.72	80.10	65.76	283.98	292.63	8.61	1.02	5.77	12.71	34.20	64.15	
	Total Expenses (IV)	369.79	194.07	376.77	563.86	1,265.89	1,606.55	26.06	18.47	25.36	65.07	91.72	139.13	
V	Profit/(Loss) before exceptional items and tax													
	(IIII-IV)	(148.35)	(26.65)	-146.57	(175.00)	(580.12)	(559.48)	(26.06)	(18.47)	(25.36)	(65.07)	(91.72)	(139.13)	
VI	Exceptional items		-	-11.77	-	-11.77	-11.77			-9.38		-9.38	-9.38	
VII	Profit(Loss) after exceptions items and tax													
	(V-VI)	(148.35)	(26.65)	-158.34	(175.00)	(591.89)	(571.25)	(26.06)	(18.47)	(34.74)	(65.07)	(101.10)	(148.51)	
VIII	Tax expenses:			-	-		-	-	-	-	-	-	-	
	(1) Current tax	-	-	-	-	-	-	-			-	-	-	
	(2) Deferred tax			-	-		-	-	-	-	-		-	
	(3) Mat Credit Entitlements	-	-	-	-	-	-	-			-	-	-	
IX	Profit (Loss) for the period	(148.35)	(26.65)	-158.34	(175.00)	(591.89)	(571.25)	(26.06)	(18.47)	(34.74)	(65.07)	(101.10)	(148.51)	
X	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	-	-			-	-	-	
XI	Total Comprehensive Income for the													
	period/year (IX + X) Comprising Profit (Loss)													
I	for the period	(148.35)	(26.65)	(158.34)	(175.00)	(591.89)	(571.25)	(26.06)	(18.47)	(34.74)	(65.07)	(101.10)	(148.51)	
XII	Paid up Equity Share Capital													
I	(face value Rs. 10/- each, fully paid)	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	
XIII	Earning per equity share of Rs. 10/- each													
	(1) Basic	-0.01	-0.00	-0.01	-0.01	-0.03	-0.03	-0.00	-0.00		-0.00	-0.00	-0.01	
	(1) Diluted	-0.01	-0.00	-0.01	-0.01	-0.03	-0.03	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.01	

See accompanying notes to financial result

Notes:

- 1 The above Un-Audited Financial Results for the Quarter ended 31st December, 2023 were reviewed and approved by the Resolution Professional on 10th February 2024. The Statutory Auditors of the Company have reviewed
- 2 The consolidated results include the financial result of its Indian Subsidiaries (i.e. K Sera Sera Digital Cinema Private Limited, K Sera Sera Miniplex Limited, Birla Jeweis Limited, Birla Gold and Precious Metals Limited and step down subsidiary (i.e.KSS E-Commerce Technologies Private Limited earlier known as KSS Speed Technology Private Limited).
- 3 The Parent Company has defaulted in conversion of convertible bond amounting to Rs. 13 Crore issued to Micro Capitals Private Limited. As results the condition contained in the Agreement, triggered and consequently the parent company became liable to make payment amount to Rs. 67,11,69,217/-. The said default by the parent company occurred on 1st April 2021, in the middle of the pandemic during which period the parent company is undergoing grave financial hardship. Petition for initiation of Corporate Insolvency and Bankruptcy Occured to 18th Philip 2011, in the middle of the partner company by Micro Capitals Private Limited (Financial Creditor) for default amount of Rs. 67,11,69,217/- of NCD has been admitted against the Parent Company vide Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench order dated 24th January, 2023.

 Mr. Dharmendra Dhelariya (having registration no. IBBI/IPA-001/IP-P00251/2017-18/10480) has been appointed as Interim Resolution Professional by the Honourable National Company Law Tribunal, Mumbai Bench under Section 13(i)(c) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 and moratorium period under Section 14 of the Insolvency and Bankruptcy Code 2016 is declared. The Parent Company is continued as going concern. The Committee of Creditors in its first COC meeting has appointed Mr. Dharmendra Dhelariya as Resolution Professional.
- These financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) rules 2015, Companies (Indian Accounting Standards) amendments rules 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India.
- 5 As per requirement of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in Single Business Segment.
- The search was conducted by the Income Tax Department u/s 132 in the office premises of the Parent Company during the financial year 2019-20. The company has disputed Income Tax Department u/s 132 in the office premises of the Parent Company during the financial year 2019-20. The company has disputed Income Tax Department u/s 132 in the office premises of the Parent Company during the financial year 2019-20. The company has disputed Income Tax Department u/s 132 in the office premises of the Parent Company during the financial year 2019-20. Against the order passed u/s 143(3) r.w.s.153A/143(3) for the AY 2014-15 to 2020-21. The company has filed appeal before CIT (Appeal) for said disputed demand for respective assessment years.
- Company had received a notice of Demand of Rs 1035.05 Lacs including the interest and penalty under MVAT on account of VAT liability on the leasing of Cinematographic films. In line with film industry consensus, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT Based on legal Opinion obtained; the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered by the management in these
- Company had received a demand of Rs 734.06 lakhs including interest and penalty under section 142 of the Customs Act, 1962 on account of non-adherence of EPCG Scheme as company is not able to export the goods/ services as required under the EPCG Scheme. The Company has made a deposit of Rs.38.07 Lakhs with customs department during the FY 2019-20. Custom department freeze/attached the various assets and bank accounts against the said recovery. Based on legal Opinion obtained, the company is of the view that said demand contesting. Hence no provision has been considered by the management in these results. Company has ongoing legal cases under Bombay High Court, Securities Appellate Tribunal and Debt Recovery Tribunal (Mumbai). The Parent company is contesting the said demand and is of the view that the liability will
- not arise. Hence, no provision has been considered in this financial statements. 10 Letter issued by National Stock Exchange of India Limited dated 27th October 2020, the trading in the securities of the KSS Limited has been suspended w.e.f November 27th, 2020 due to non-compliance with Regulation
- 76 of SEBI (Depositories and Participants) Regulations, 2018 for two consecutive quarters i.e. March 31,2020 and June 30,2020 for the identified non-compliance 11 These Unaudited Financial Results have been signed by the Resolution Professional (IRP) while exercising the power of Board of Directors of the Company, which has been him in terms of the Provision of Section 17 of the Code. Resolution Professional has signed these financials in good faith, solenly for the purpose of Compliance & Dischage of his duty under the Code.

12 Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

For KSS Limited Mr. Dharmendra Dhelariya Resolution Profession

Date: February 10, 2024

Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00251/2017-2018/10480 AFA Number: AA1/10480/02/290224/105506

AFA valid upto 29/02/2024

Alka India Limited

CIN: L99999MH1993PLC168521
Register office: Gala No. D- 3/4/5, Hatkesh Udyog Nagar-1, Off. Mira Bhayandar Road, GCC Road,
Mira Near Hatkesh Substation Thane - 401 107, MAHARASHTRA

Statement of Un-Audited consolidated Results for the Year ended 31st December, 2023 (Amount in Lakhs)

S.	Particulars	CONSOLIDATED						STANDALONE					
No.	Particulars		Quarter Ende			ths ended	Year Ended		Quarter Ende			ths ended	Year Ended
		31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/2023	31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/2023
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
ı	Revenue from Operations		-		-	-	-	-		-			-
II	Other income	6.00	-		6.00		18.65	6.00	-		6.00		18.00
Ш	Total income (I+II)	6.00			6.00		18.65	6.00	-		6.00		18.00
IV	Expenses							-	-	٠	-		-
	Cost of Materials consumed	•	٠				-			•			
	Purchase of stock-in-trade		•				-						
	Changes in inventories of finished goods,												
	Stock-in-Trade and Work-in-progress			<u> </u>			-	-					
	Employee benefits expense	1.20	0.59	0.60	2.39	1.80	2.40	1.20	0.59	0.60	2.39	1.80	2.40
	Finance costs						-	-					-
	Depreciation and amortisation expense		-	-	-	-	-		-			-	
	Other expenses	5.74	4.29	4.85	16.36	11.68	16.23	5.74	4.29	4.85	16.36	11.68	15.66
	Total Expenses (IV)	6.94	4.88	5.45	18.75	13.48	18.63	6.94	4.88	5.45	18.75	13.48	18.06
٧	Profit/(Loss) before exceptional items and tax	/0.00	(4.00)	/E 4E\	(40.75)	(40.40)		(0.04)	/4 nm\	(F 4F)	(40.75)	(40.40)	(0.0e)
VI	(IIII-IV)	(0.94)	(4.88)	(5.45)	(12.75)	(13.48)	0.02	(0.94)	(4.88)	(5.45)	(12.75)	(13.48)	(0.06)
VII	Exceptional items	(3.42)		(231.97)	(3.42)	(231.97)	(231.97)	(3.42)		(231.94)	(3.42)	(231.97)	(231.97)
VII	Profit(Loss) after exceptions Items and tax (V-VI)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(231.95)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(232.03)
VIII	Tax expenses:	((1.00)	-	()	-	(201100)	((-		(2.01.0)	(
	(1) Current tax	-		-						-			
	(2) Deferred tax		-		-		-				-		-
IX	Profit (Loss) for the period from continuing												
	operations (VII-VIII)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(231.95)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(232.03)
X	Profit/(Loss) from discontinued operations						-	-	-		-	-	-
XI	Tax expenses of discontinuing operations						-		-		-	-	-
XII	Net profit (loss) from discontinued operation												
	after tax				-		-	-					
XIII	Profit/(loss) for the period (IX+XII)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(231.95)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(232.03)
XIV	Other Comprehensive Income						-						
	A. (i) Items that will not be reclassified to profit												
	or loss					-		-					
	 (i) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss 				l .		_		١.				_
	B (i) Items that will be reclassified to profit or loss		-		-		-	-			-		-
	(ii) Income tax relating to items that will be												
	reclassified to profit or loss						-				-		-
	Total other comprehensive income net of taxes						-						
XV	Total Comprehensive Income for the												
	period/year (XIII+XIV) Comprising												
	Profit (Loss) and Other comprehensive												
	Income for the period	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(231.95)	(4.36)	(4.88)	(237.42)	(16.17)	(245.45)	(232.03)
XVI	Paid up Equity Share Capital												
20.00	(face value Rs 1 each, fully paid)	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.96	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98
XVIII	Earning per equity share of Rs 1/- each	/0.05°	(0.00)	(0.0.0)	(0.00)	40.07	(0.0.11	(0.00)	(0.00)	(0.0.11	(0.00)	(0.04)	(0.0.11
	(1) Basic	(0.00)	(0.00)	(0.04)	(0.00)	(0.04)	(0.04)	(0.00)	(0.00)	(0.04)	(0.00)	(0.04)	(0.04)
<u></u>	(1) Diluted	(0.00)	(0.00)	(0.04)	(0.00)	(0.04)	(0.04)	(0.00)	(0.00)	(0.04)	(0.00)	(0.04)	(0.04)
See a	accompanying note to the financial results												

1 The above Un-Audited Financial Results for the Quarter ended 31st December, 2023 were reviewed and approved by the Resolution Professional on 10th February 2024. The Statutory Auditors of the Company have reviewed

The company has defaulted in payment of Rs. 5,26,84,473/- towards corporate guarantee given for loan availed by K Sera & Vikram Bhatt Studio Virtual World Private Limited. Petition for initiation of Corporate Insolven The company has detailed in payment of his. 5,2,8,4,47-3- towards corporate guarantee given for loan available by K Seria Seria & virtual month of the insolvency and Bankruptcy Code 2016 filed against the Company by Micro Capitals Private Limited (Financial Creditor) for default amount of Rs. 5,26,84,73- has been admitted against the Company vide Honourable National Company Law Tribunal, Mumbei Bench order dated 18th December, 2023. Mr. Dharmendra Dhelariya (having registration no. IBBI/IPA-001/IP-P00251/2017-18/10480) has been appointed as Interim Resolution Professional by the Honourable National Company Law Tribunal, Mumbei Bench under Section 13(f)(c) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 is declared. The Company is continued as going concern. The Committee of Creditors in its first CoC meeting appointed Mr. Dharmendra Dhelariya as Resolution Professional.

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunde and the recognised accounting practices and policies to the extent applicable.

These Unaudited Financial Results have been signed by the Resolution Professional (RP) while exercising the power of Board of Directors of the Company, which has been him in terms of the Provision of Section 17 of the

Code. Interim Resolution Professional has signed these financials in good faith, solenly for the purpose of Compliance & Dischage of his duty under the Code. As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment.

Demand of Rs 179.51 Lacs including the interest and penalty under GVAT. The authorities have approved a refund amount of INR 15 lakhs vide Refund Order dated 21st August 2020 and the same was received by the The company name in the list of shell companies (Vide SEBI on its letter bearing no. SEBI /HO/ISD/OW/P/2017/18183 dated August 7, 2017). Exchanges had initiated a process of verifying the credentials / fundamentals

of the company through exchange. Exchanges had appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals.

On verification, if Exchanges do not find appropriate credentials / fundamentals about existence of the company, Exchanges may initiate the proceeding for compulsory delisting against the company, and the said company shall not be permitted to deal in any security on exchange platform and its holding in any depository account shall be frozen till such delisting process is completed.

Accordingly, the forensic audit was conducted, however, till date the company has not received any further communication from BSE.

Company had received a demand of Rs. 25 Lacs from SEBI vide its order no. EAD/BJD/NJMR/2/2017-18 with regards to redressal of investor grievances through SEBI Complaints Redress System (SCORES). The company has filed an appeal against the demand with Securities Appellate Tribunal Mumbai and via order dated 7th August 2019, the appeal was dismissed. Later the company contested the same in Supreme Court and vide order dated 24th July 2020, the appeal is dismissed. Thus, in the said quarter, the company has recognised the liability of Rs. 25 lakhs payable towards the penalty imposed by SEBI on account of non-redressal of investor grievances. Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

> Mr. Dharmendra Dhelariya Resolution Professional Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00251/2017-2018/10480

AFA Number: AA1/10480/02/290224/105506 Date: 10.02.2024 AFA valid upto 29/02/2024

एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार

मुंबई, दि. १० (प्रतिनीधी) : प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत. तसेच उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आगारपातळीवर 'काम बंद' आंदोलन सुरू करून एसटी सेवा बंद केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.

महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ यांची थकबाकी देण्याबाबत १५ मान्यताप्राप्त दिवसात कामगार संघटनेसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये मान्य केले होते. परंतु ४ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे एसटी कामगार प्रचंड संतप्त झाले आहेत. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांवर मान्यताप्राप्त

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला अटक

आरोपी तीन महिन्यांपासून पोलिसांपासून फरार होता

नालासोपारा, दि. १० (वार्ताहर) : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रँच युनिट ३ ला बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने आपल्या मुलीवर बलात्कार केला असून बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडवून बलात्कार करणारा गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांपासून फरार होता.

पीडिता तिच्या कुटुंबासोबत राहते. पीडितेवर तिच्या वडिलांनी २०२१ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. पीडितेने आपल्यासोबत केलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध केला असता, क्रूर बाप मुलीला बेदम मारहाण करायचा. हा सिलसिला अनेक महिने सुरू होता. पित्याच्या या क्रौर्याला पीडित मुलगी कंटाळली होती आणि मानसिकदृष्ट्या मोडकळीस आली होती. त्यासाठी कशीतरी हिम्मत वाढवावी. आणि त्याच्या गुन्हेगार मोहम्मद गुलजार गुल मोहम्मद शेख वय ५३ वर्ष वडिलांविरुद्ध नालासोपारा पश्चिम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. तक्रारीनंतर बलात्कारी वडिलांनी तेथून पळ

त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. वडिलांनी मुलीवर केलेल्या बलात्काराचे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट ३ चे पीआय प्रमोद बडाख यांच्याकडे सोपविण्यात आला. बलात्कारी वडील गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि औरंगाबाद येथे लपून राहत असल्याची गुप्त माहिती त्यांच्या पथकाला मिळाली. त्याआधारे पोलिस पथकाने त्याला अटक केली. आरोपी पित्याला पकडून नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तोतया पोलिसाकडून सव्वा लाखाच्या दागिन्यांची लूट

सांगली, दि. १० (वार्ताहर) : पोलीस असल्याची बतावणी करत फसवणूक करण्याच्या दोन जेष्ठ नागरिकांच्या हातून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असल्याची माहिती शनिवारी पोलिसांच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

एका घटनेत मिरज शहरातील समर्थ हॉस्पिटल परिसरात निवृत्त शिक्षक शिवहरी महामुनी (वय ८६) हे चालत जात असताना एका अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगत हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचबरोबर तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे रमाकांमत लोकरे (वय ७२) ही वृध्द व्यक्ती लुनावरून (एमएच १० इएफ २५१५) वरून निघाला असता तोतया पोलीसांने अडविले. या मार्गावरून चोरटी गांजा वाहतूक होत असल्याचे सांगत झडती घेण्याचा बहाणा करत अंगठी व सोनसाखळी काढून रूमालात बांधण्याचा बनाव करत लंपास केले. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संघटनेसमवेत चर्चा करून समितीने शासनास ६० दिवसात अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे. परंतु ६० दिवसांऐवजी ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर झालेला नाही.

या सर्व प्रलंबित मागण्यांच्या

MAHAVITARAN

फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची नोटीस १ जानेवारी रोजी दिली एसटी महामंडळाला होती. या नोटीसची दखल घेऊन १३ फेब्रुवारीपूर्वी संघटनेसमवेत बैठकीचे

आयोजन करून आर्थिक प्रश्न

TENDER NOTICE Tenders are invited from registered experienced license holder Electrical

contractors	for the work		
Tender No EE/KLNR/ Tender/		Estimated Amount Rs. in Lakhs	Amount of EMD Rs.
28/ 2023-24	Annual contract for Loading / unloading of material at Stores/ site under Kalyan Rural Division.	5,00,000/-	5,000/-
TERMS &	CONDITIONS: (1) Blank Tender do	cuments will be	available on

Company's website www.mahadiscom.in. From 08.02.2024 to 20.02.2024. up to 18.00 Hrs Tenderers are requested to download the same from website. They will pay the document cost for Tender No. 28 for RS. 500 +18% GST= Rs. 590/- at MSEDCL, Division office Kalvan (R) or they can deposit Bankers cheque of DD & put D.D.No. & date while submission of the offer. (2) The amount of EMD should be submitted in the form of Demand Draft/Bank Guarantee of any Nationalized/Scheduled Bank having Branch at Kalyan Demand Draft should be drawn in favor of Executive Engineer MSEDCL Kalyan (R) and put the DD No. & date while submitting on line tender duly filled n. (3) Pre bid meeting dt. 13.02.2024 at. 15.00 hrs. (4) Last date for submission of Tenders is 20.02.2024 up to 11.55 Hrs. **(5)** Date of opening of Technical Bid: 20.02.2024 at 16.00 Hrs. (online only). (6) MSEDCL reserves the right to accept any tender or to reject any or all Tenders without assigning any reason thereof. Contact Person: Shri Vivek Singalwar, Addl. Executive Engineer Office Of The Executive Engineer, Kalyan (R) Division, Tejshree Bldg., Phone No-0251-2328283 Ext.402. **Executive Engineer,**

Kalyan (R) Division

Indian Bank

प्रभादेवी शास्त्रा, तळ मजला, अमन चेंबर, बीर सावरकर मार्ग, गॅमन हाऊस चवळ, दच मंदिर समोर, प्रमादेवी, मुंबई ४०० ०२५. बूर. क्र. +९१ २२ २४२२ ८४३७ फॅक्स : +९१ २२ २४३७५७८५ ई-मेल : prabhadevi@

सीक्यरिटायडोशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत सूचना

. राजेश ही. पूरंदरे (कर्जदार/ गहाणवटदार

पत्ता : २/३७२, मालवणी म्युनिसीपल कॉलनी, मार्वे रोड, मुंबई ४०० ०९५.

सीटीएस क्र. ६/ए, शिवाजी राजे कॉम्प्लेक्स, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई ४०० ०९५ . राजश्री आर. प्ररंवरे (हमीवार) पत्ता : २/३७२, मालवणी म्युनिसीपल कॉलनी, मार्वे रोड, मुंबई ४०० ०९५.

पत्ता २ : फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, विंग बी, बिल्डींग क्र. ५९, पंचरत्न बिल्डींग, सीटीएस क्र. ६/ए, शिवाजी राजे कॉम्प्लेक्स, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई ४०० ०९५

विषय : तुमचे कर्ज खाते गृह कर्ज ६०७७१९८०७७ व गृह कर्ज प्लस ६४९८२७०३६३ इंडियन बँक प्रभादेवी शाख यांच्यासह – नोंदणीकत पहिले व दूसरे तुम्ही वैयक्तिकरित्या आहेत. तुमच्यापैंकी दूसरे यांनी हमीदार आता व सर्व साहित्यीक वेळी. दूसरे तुम्ही

. त्या पहिल्या विनंतीवरून बॅंकिंग व्यवसायांवर खालील सविधा तुमच्या पैंकी पहिले यांनी प्राप्त केली व मंजूर के

होती. (त्यामध्ये काही एन्हान्समेंट/ रिन्युवल/ अतिरिक्त कर्ज आहेत, सदर तपशील विशेषत: अस्पष्ट आहे)

अनु. क्र.	खाते क्र.	खाते प्रकार	मर्यादा	
8	६०७७१९८०७७	गृह कर्ज	९.७५	
2	モタチへみゅうち	गृह कर्ज प्लस	6.00	
तुम्ही सदर सुवि	विधांकरिता खालील दस्तावेज अंमलात आण	ाले होते :		

ı													
l	8	<i>७७०</i> ५११ <i>०७७</i>	गृह कर्ज	९.७५									
l	2	£86566£	गृह कर्ज प्लस	9.00									
l	तुम्ही सदर सुवि	ाधांकरिता खालील दस्तावेज अंमलात आण	ले होते :										
	सुविधांचे स्वरूप	दरनावजाच स्वरूप											
ı		१. तस्त्री पहिले गांनी सिंगल / जॉर्डेंट बीपीएन	(और) दि. ३१.१०.२०१२ रोजी स्वासरी केलेर	ने .									

शुविधाच स्वरूप	दस्तावेजांचे स्वक्रप
१. गृह कर्ज	 तुम्बी पहिले बांनी सिंगल/ बॉईट डीपीएन (डी१) दि. ३१.१०.२०१२ रोजी स्वाक्सरी केलेले. प्रक्रिया पत्राचे निराकरण दि. ३१.१०.२०१२ रोजी द्वाम्ही स्वाक्सरी केलेले. सुवत कर्च करार गृह विक करिता (डी१६) दि. ३१.१०.२०१२ रोजी सुम्बी पहिले स्वाक्षरी केलेले. सुमच्यर्षिकी पहिले वांनी समृतृत्व गहाण (डी३२) दि. ०२.११.२०१२ रोजी स्वाक्षरी केलेले पुडीकरिता बैंकेले हुगी पत्र. कर्कसर पत्राच्याकतृत अहवाल पत्र पहिल्यार्पिकी माहिती आकरणाकरिता (एफ १६४) दि. ३१.१०.२०१२ रोजी जारी. हमीवार मांच्याकतृत अहवाल पत्र पहिल्यार्पिकी माहिती आकरणाकरिता (एफ १६४०) दि. ३१.१०.२०१२ रोजी जारी. हमीचे करार (डी५७) दि. ३१.१०.२०१२ हमच्यार्पिकी दुसरे बांनी स्वाक्सरी.
२. गृह कर्ज प्लस	 तुम्बी पहिले बांनी सिंगल/ बॉईट बीपीएन (बी६) दि. २४.०१.२०१७ रोबी स्वाक्षरी केलेले. प्रक्रिया पत्राचे निराकरण (बी७) दि. २४.०१.२०१७ रोजी तुम्बी स्वाक्षरी केलेले. सुरत कर्ज कारर गृह वित्त करिता (बी१२८) दि. २४.०१.२०१७ रोजी तुम्बी पहिले स्वाक्षरी केलेले. सुक्चपर्यिकी पहिले बांनी समतुल्य गताण (एफ१६४) दि. २४.०१.२०१७ रोजी स्वाक्षरी केलेले पुढ़ीकरिता बँकेचे हमी पत्र. सक्बरा बांच्याकडून अनुवाल पत्र पहिल्यार्पेको माहिती आकरणाकरिता (बी३३) दि. २४.०१.२०१७ रोजी जारी.

सदर गह कर्ज व गह कर्ज प्लसचे पन:पदान वैयक्तिकरित्या हमीद्वारे क. २ ांनी हमीचे करार दि. ३१.१०.२०१२ व २४.०१.२०१७ अनुक्रमे अंमलात आणले आहेत.

सदर कर्जाचे पुन:प्रदान खालील निर्देशित मालमत्ता गहाण ठेवून तुम्ही पहिले यांनी प्रतिभूत करावी. फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, बिर्ल्डींग क्र. २६५/५९बी, सीटीएस क्र. ६/ए, मालवणी, मालाड पश्चिम मुंबई ४०० ०९७.

-गारंवार विनंती पाठवून सुद्धा तुम्ही व्याजासह रक्कमेचे प्रदान पूर्ण केले नाही आहे व सर्व वा संयुक्तरित्या तुम्ही थकिर रक्रमेचे पुन:प्रदान करण्यामध्ये कसूर केली आहे. कर्ज खाते हे म्हणून दि. ०८.०१.२०२४ पासून रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी मालमत्ता स्पष्टीकरण संबंघात अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तुम्हाला सदर सुविधांचे प्रदान करण्याकरिता वारंवार पत्र पाठविले होते दि. २३.०१.२०२४ अनुसार रक्कम रु. ७.६१.२५८,००/- (६. सात लाख एकसष्ट हजार दोन्जो अठावच मात्र) व गह कर्ज रक्कम रु. ५.७९.३४१,०० (रु. पाच लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकेचाळीस मात्र) व पुढील व्याज त्यावरील. सदर रक्कमेचे प्रदान दि. २३.०९.२०२४ पासन मंबूर दर अनुसार पुढील व्याबासह करावे.

सीक्यरिटायद्रोशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत कर्जदार यांना बँकेद्वारे हमी सहायता म्हणून सदर वित्तीय सहायता उपलब्ध करण्याकरिता प्रतिभृत हेतांच्या अंमलबजावणीचा बॅंकेचा हक्क बजावण्यास बॅंक बांधील असेल. सदर सूचना ही बॅंकेकडे उपलब्ध अन् क्क उपायोजनांना बाधा न आणता आहे.

न्यामळे. तमच्यापैकी सर्वांना व तम्हा पत्येकास यादारे निर्देश देण्यात येत आहेत की तम्ही कलम १३(२) अंतर्गत जारी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थिकत रक्कम रु. १३,४०,५९९.००/-(५. तेरा लाखा चाळीस हबार पाचशे . व्याग्णव मात्र) अनुसार त्यावरील व्याज अघिक त्यावरील आजतारखेपासून प्रदानांच्या तारखेपर्यंतच्या व्याज रकमेचे प्रदान करावे अन्यथा सदर अनुसार कायद्यांतर्गत अनुच्छेद १३(२) अंतर्गत तमच्या पढील कोणत्याही संदर्भाशिवाय बँक प्रतिभत गालमत्तेवर अंमलबबावणीच्या हक्काचा वापर करील. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत तुमच्या पूर्ण दायित्वांची पूर्तता करण्यात तुमच्याकडून कसूर झाल्यास, खालील परिशिष्टात दिलेल्या प्रतिभूत मालमत्तां अनुच्छेद १३(४) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये ६० दिवसांच्या आंत सदर कायद्याच्या कलम अंतर्गत बैंक त्यांच्या अधिकारांच

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावघीच्या समाप्तीपश्चात व मागणीची तुमच्याकडून पूर्तता करण्यात कस्र् ाल्यावर, बैंक सदर कायद्वांतर्गत त्यांच्या हक्कांचा वापर करण्यासाठी मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी आवश्यक पावले उचलेल त्पया नोंद घ्यावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार **बैं**केच्या लिखित परवानगीविना सद मूचनेच्या तारखेपश्चात विक्री, माडेकरार वा अन्य प्रकारे प्रतिभूत मालमत्तेचे (खालील परिशिष्टात दिलेल्या) ही बाब नमूद करण्याची आवश्यकता नाही की. सदर सचना ही बँकेकडे उपलब्ध अन्य उपायोजनांना बाधा न आणता दिली

ोली आहे.[°] कृपया नोंद घ्यावी की, सदर सूचना आदेशांची अंमलबजाावणी डीआरटी/ करार प्राप्त/ प्राप्त असलेले दस्तावेज . गंच्यासह ढीआरटी/ आरओ व ढीआरटी/ ढीआरएटी/ कोर्ट व प्रक्रिया यांच्या समक्ष प्रलंबित ही अंमलबजावणीची प्रक्रिय हरण्याच्या बँकेच्या हक्कांना बाघा न आणता दिली गेली आहे. कृपया नोंद घ्यावी की, बैंकेकडे तुमच्या वतीने तसेच अन्य संलम्न दायित्व यांच्यासह स्थापित व पत जारी व बैंक हमी यांच्यासश

विकत बिल्स अंतर्गत दायित्वांचे पुन:प्रदान करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. नाम्ही तुमचे लक्ष केंद्रित करतो की, सरफैसी कायद्याच्या अनुच्छेद १३(८) तरतूदी अंतर्गत व नियम अनुसार प्रतिभूतींच

कपातीचे हक तुमच्याकडे आहेत. नधोहस्ताक्षरित हे वरील निर्देशित कलम १३ अंतर्गत सूचना जारी करण्यास व अधिकारांचा वापर करण्यास बैंकेचे प्राधिव

अनुसूची : गलमत्तेचा विहित तपशील खालीलप्रमाणे प्रतिभूत हित म्हणून भारनिर्मित मालमत्तेचे विवरण खालीलप्रमाणे :

ा**हाण मालमत्ता :** फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजलो, बिर्ल्डींग क्र. २६५/५९बी, सीटीएस क्र. ६/ए, मालवणी मालाड पश्चिम

ठिकाण : प्रभादेवी प्राधिकृत अधिकारी दि. २४.०१.२०२४ इंडियन बँक, प्रमादेवी शास्त्र



E-TENDER NOTICE

e-Tenders are invited from registered and experienced civil contractors registered with Government /Semi Government Organizations under appropriate class, & with MSEDCL for the civil works as listed below. The details of e-Tender are available at our web site www.mahadiscom.in Sale of tender document is from 10.02.2024 to 16.02.2024 and the due date of submission/ uploading of tender documents is up to **12.00 Hrs. on 17.02.2024** The technical bid shall be opened if possible on same day after 12.00 Hrs. Contact: Office of the Executive Engineer, Civil Construction Curn Maint. Division, MSEDCL, "Tejashree", A"wing, 3rd Floor, Karnik Road, Kalyan (West) – 421 301 Mob No. 8879629001

DIVISION, WICEDOL	, rejasiliee , "A willy, ord ricol, Nathik Noad, Naiya	11(11661)-72100	ושטואווי	10.0013020	1001
Tender No.	Name of Work	Est. cost Approx. (Rs. in Lakhs)	EMD (Rs)	Time limit (months)	Tender cost
EEC/KYN/ T-131/2023-24	Periodical maintenance of various asset in Tejashree Admin Building premises Kalyan West	l	10000	4 Months	1000 + 18 % GST (Rs.1180)
				0.41	

Executive Engineer. (Civil), MSEDCL, Civil Division, Kalyan

पाठपुरावा केला जाईल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी मान्य केले आहे. एसटी

पूर्तता न झाल्यास संघटनेच्या फेब्रुवारीपासून नेतृत्वाखाली १३ राज्यातील सर्व विभागीय पातळीवर

उपोषणानंतरही राज्य सरकार, प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तर एसटी सेवा बंद करण्यात

ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.



आरआयआर पावर ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

(पूर्वीचे रूत्तोन्शा इंटरनॅशनल रेक्टीफायर लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय: १३९/१४१, सोलारिस १, बी-विंग, १ ला मजला, साकी विहार रोड, पवई, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०७२. सीआयएन : L31109MH1969PLC014322 दूर. क्र. : ०२२-२८४७१९५६ फॅक्स : ०२२-२८४७१९५९ ई-मेल : secretarial@ruttonsha.com

वेबसाइट : <u>www.ruttonsha.com</u>


दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिने अखेरकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात)

				स्थायी			एकजित					
अनु.		तिमाई	। अखोर	नऊ महि	ने अखेर	वर्ष अछोर	तिमाई) अखेर	नऊ महि	ने अखोर	वर्ष अखेर	
क्र	विवरण	\$9.99.909\$	38.82.2022	\$\$.\$?. ?o ? \$	39.89.9099	\$9.03.2023	\$9.99.90	३१.१२.२०२२	37.77.7073	38.88.9099	\$8.08.2023	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	१५२१.१५	१४६४.००	४७२४.६४	४२६७.४०	६००१.७४	१४९५.६१	१४३०.०३	४६५८.४०	8776.00	<i>५९</i> ४३.१२	
۶.	कालावधीकरिता निञ्चळ नफा (अतिविशेष बाबी व कर पूर्व)	१५२.७३	२३०.८५	<i>⊍</i> 0.∌∉∌	६४८.५५	८६४.७२	१२१.०४	१९१.२७	५६२.५७	₹00 . 9९	oe.\$ <i>?</i> e	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबी पश्चात)	१५२.७३	२३०.८५	६३६.०७	६४८.५५	८६४.७२	१ २१.०४	१९१.२७	५६२.५७	६००,७९	م <i>و.\$9و</i>	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा	\$ 8.58	२२७.६१	୪ ೪८.७४	484.88	६६८.१५	१११.५७	Fo.338	४२५.२३	800.80	486.88	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न											
	(करपश्चात)	१४२.३३	२२६.८४	१७३.७१	५०२.०४	६४५.४०	११०.४८	१८७.२६	800,30	४५४.२८	५७४.३७	
٩.	इक्विटी भाग भांडवल	६९५.७२	६९३.९१	६९५.७२	६९३.९१	६९३.९१	६९५.७२	६९३. ९१	६९५.७२	६९३. ९१	६९३.९१	
6.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	-	२६८०.१७	-	-	-	-	२६०८.७२	
٤.	उत्पन्न प्रति शेअर (इ. १० प्रत्येकी)											
	मूळ व सौम्य	२.०९	3.33	७.२६	७.६८	₹.७३	१.६२	ર.હપ	६.१९	६.९५	८.६९	

वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचे संपूर्ण प्रारूप बॉम्बे स्टॉब रक्सचेंज लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.ruttonsha.com वर उपलब्ध आहे आरआयआर पावर ईंलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकरिता









Products



Leaders Semiconductor Devices & High Power Equipments



Manufacturers of SEMICONDUCTOR DIODES ● THYRISTORS ● POWER MODULES ● RECTIFIERS ● BATTERY CHARGERS ● IGBT'S



केएसएस लिमिटेड (पर्वीचे के सेग सेग लिमिटेड म्हणन जात)

सीआयएन : L22100MH1995PLC092438

नोंदणीकरण कार्यालय : युनिट क्र. १०१ए व १०२, १ ला मजला, मोरया लैंडमार्क २, प्लॉट क्र. बी १७, अंघेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. बूर. क्र. ०२२-४०४२७६००/४२०८८६०० फॅक्स : ०२२-४०४२७६०१ वेबसाइट : <u>www.kscrascra.com</u> ईमेल : info@kscrascra.com

दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित निष्कशाँवर अहवाल

эг. 116.	तपशील	स्थायी						एकत्रित					
ш.	विनाही अखेर				नकमरि	ने अखोर	वर्ष अखेर		तिमाही अखोर		नऊमहि	ने अखेर	वर्ष अखेर
		\$9.99.993	\$909.90.0\$	\$9.99.9099	\$9.99.9093	38.88.6068	6909.60.96	\$9.99.909	\$909.90.06	\$9.89.9099	\$9.99.99	39.99.999	\$9.09.60.95
		(अलेखापरीक्षित)	(अलेकापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षिव)	(अलेकापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्ति)	(अलेखापरीक्षित)	(अलेकापरीक्षित)	(लेखापरीदित
₹.	कामकाबात्न महसूल	756.52	१६ ९.५५	२२६.५८	366.50€	65%.83	७३७.६५	-	-	-	-	-	
₹.	अन्य उत्पन	२.२१	-7.77	7.57	٥.۵۵	38.55	305.85	-	-	-	-	-	
₹.	एकूण महस्ल (१+२)	566°AA	640'86	०५,०६५	366.64	464.00	\$,0¥6.0¥	-	-	-	-	-	
٧.	सार्च :												
	उत्पादन प्रार्थ	789.87	?74.79	१६४.६ ०	₹४.₽४६	५७६.४६	७ ६८.०६	-	-	-	-	-	
	फिनीश्ड गुब्स, स्टॉक इन ट्रेड व कर्स्य चालू आहे यांचे इन्वेंटरीचमधील बदल	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
	वर्क इन प्रोग्नेस व स्टॉक इन ट्रेड	-			-	-	-	-	-	-	-	-	
	कर्मचारी लाम खर्च	0.20	-9.9-	१९.४१	-3.60	५५.१०	42.9 3	-	-	6.48	-	4.84	4
	वित्त मूल्य	-	-	४५.६२	-	₹₹७.१५	₹८३.३४	-	-	-	-	-	
	षसारा व परिशोधन खर्च	₹ ₹.0 ₹	42.80	50.0 8	१५ १.५६	२१३.२०	२९३.५९	१७.४ ५	૧७.૪५	१७. ४५	42.85	42.84	44
	अन्य प्रशासकीय खर्च	88.26	90.0-	८०.१०	લ પ.હલ	39.639	२९२.६३	6.48	१.०२	4.66	१२.७९	34.90	4,4
	एकूण कर्च (४)	749.09	\$4x.00	ov.Fof	449.64	P, 244.6 9	१,404. 44	Po.39	98.39	74.34	44.08	99,99	929
ч.	अतिरिक्त बाबी व कर पश्चात नफा (तोटा) (३-४)	(P¥6.349)	(२६.६५)	-786.40	(१७५.००)	(460.83)	(५५१.४८)	(24.04)	(96.39)	(24.24)	(44.00)	(98.88)	(१३९.
۹.	अतिविशेष बाबी	-	-	-99.40	-	-\$\$.66	-११.७७			-9.90		54.8-	-4
ъ.	अतिविशेष बाबी व करपद्यात नफा/तोटा (५-६)	(986.349)	(१९.६५)	-846.34	(१७५.००)	(499.69)	(468.84)	(24.04)	(tc.ve)	(*v.v*)	(44,00)	(09.90)	(१४८.
٤.	कर खर्च	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
	१. चालू कर	-	-	-	-	-		-	-	-	-	-	
	२. स्थगित कर	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
	३. मॅट क्रेडिट संस्था	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
٧.	कालावधीकरिता नका (तोदा)	(\$86.344)	(94,44)	-846.38	(१७५,००)	(497.69)	(લક્ષ્ર.રધ)	(94,04)	(ex.58)	(\$x.wx)	(14,00)	(\$0\$.\$0)	(\$46.
₹0.	अन्य सर्वसमायेशक उत्पन्न	-	-	-	-	-	-						
११.	कालावधीकरिता पृकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (९+१०) समाविष्ट नफा/(त्तीदा)	(१४८.३५)	(१९.९५)	-846.78	(१ ७ ५,००)	(499.69)	(489.74)	(20.24)	(१८.४७)	(¥¥.¥\$)	(84,08)	(909.90)	(886.
१२.	इक्किटी चाग चांडवल (वर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	२१,३५८.७५	२ १,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	₹ ₹ ,₹५८.₩4	7 १,३५८. ७५	78,346.84	२१,३५८.७५	२१,३५८.७५	₹ ₹ ,₹५८.₩4	२ १,३५८. ७५	28,344
₹₹.	प्रति माग मांडवल उत्पन्न रु. १०/- प्रत्येकी १. मूळ २. सीम्यीकृत	-0.0₹ -0.0 ₹	-0,60 -0,00	-0,0 % -0,0 %	-0,0 १ -0,0 १	#0.0- #0.0-	-0.04 -0.04	-a.os -s.oo	-0.00 -0.00	-0.00 -0.00	-0.00 -0.00	-0,00 -0,00	

वित्तीय अहवालाच्या संदर्भात खालील दीपा पाहाव्या

े त्रील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल तिमाही अख्बेर ३१ दिसेंबर, २०२३ अखेरचा आहे व १० फेब्रुवारी, २०२४ रोजी ठराव विशेषङ्ग हारे मंब्र्र केला आहे. कंपनीचा वैषानिक अहवाल सबर अहवाल मर्पावित केला आहे. २. स्थायी अहवाल तसेच अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल इंडियन सबयडरीच (अर्थात के सेरा सेरा बॉक्स ऑफिस प्रायव्हेट लिमिटेड, के सेरा सेरा वित्तीय अहवाल तसेच अलिक्स लिमिटेड, विला जेवेल्स लिमिटेड, विला जेवेल्स लिमिटेड, विला गोल्ड व प्रीसीजन मेटल लिमिटेड व खालील सबसायडरीच (अर्थात कोंद्र महाराज ॲंन्ड इॉस्पिटालिटी प्रायव्हेट लिमिटेड, केएसएस ई-कॉमर्स टेक्नोलॉबीस प्रायव्हेट लिमिटेड प्रायीच केपसएस स्पीड टेक्नोलॉबी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात). ३. कंपनीस रु. १३ करोड मायको कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड मागणी सूचना स्विकृत ज्ञाली आहे व सिनेमेंटोग्राफिक संस्थांच्या पाडेतत्तावर व्हीएटी वायित्वाच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्टी कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर रु. ६७.११,६९.,२१७/

मध्ये व्यवस्थापन द्वारे सदर मागणी सूचनेवर कायदेशीर कारवाई करून व्हीएटी आघारित कर आकारत आहे. त्यासुळे, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. कंपनीस ईंपीसीजी योजने अंतर्गत आवश्यक गुड्स/ सर्व्हिसेस एक्सपोर्ट व कंपनी म्हणून ईपीसीजी योजनेच्या नॉन-अमेरत्सच्या खात्यावर कस्टग कायवा २०१६च्या अनुच्छेद ७ अंतर्गत मायक्रो कॅपिटल्स प्रायब्हेट स्तिमेटेड (वित धनको) यांना ३. ६७,११,६९,२९७/— एनसीडी मार्फत अंतर्गत व्याज व दंड आकरत आहे. सध्याची कंपनी २४ जानेवारी, २०२३ रोजी आदेश जारी केले आहेत. श्री. धर्मेंद्र घेलारिया (त्यांचे नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपी-००१/आयपी-पी-००२५१/२०१७-१८/१०४८०) रु. २८.०७ लाख जमा करत आहे व संदर वसुलीच्या संबंधात विविध मालमत्ता वितीय वर्ष २०१९-२० दरम्यान कस्टम्स विभागासह दाखल करत आहे. सदर मागणी अहबालाच्या दरम्यान कंपनी कायदेशीर मागणी करत आहे. त्यामुळे, सदर अहबालामध्ये व्यवस्थापन द्वारे अहबालावर विचार केला जाणार नाही.

४. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुघारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंवर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टैंडर्ड्स सह अनुपालनामध्ये तवार केला आहे. सदर पुन:निर्घारित अहवाल मर्यादित अहवाल यांकरिता नाही त्यामुळे, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन २२ अंतर्गत सेबी सक्सुंलर वि. ०५ जुलै, २०१६ व अन्य भारतामध्ये . व्यवस्थापन यांनी योग्य ती कार्यवाही करून वित्तीय अहवाल योग्य व पारवर्शक पद्धतीने पार पाडला आहे.

. आयरमढी एएस-१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल विद्वानेस सेगाँट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे. . सदर कंपनी कालावधीच्या दरम्यान वितोय वर्ष २०१९-२० दरम्यान कंपनीच्या कार्यालय जागेमध्ये अनुच्छेद १४३(३) अनुच्छेद

१५३ए/१४३ (३) अंतर्गत आदेश जारी करत आहे. कंपनी संबंधित ॲसेसमेंट वर्षाकरिता सदर खटला मागणीकरिता सीआयटी (अपील) दाखल करत आहे. .०५ लाखाची मागणी सूचना सिवकृत ज्ञाती आहे व सिनेमेंटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावर व्हीएटी वायित्वांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत व्याज व वंड आकराण्यात येईल. फिल्म इंक्स्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापन हारे सदर मागणी सू

कायवेशीर कारवाई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यामुळे, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जागार नाही. ८. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायता, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टैंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामुख्ये तयार केला आहे. सबर पुन:निर्घारित अहवाल मर्यादित अहवाल यांकरिता नाही त्यासुळे, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत सेबी सक्सुलर दि. ०५ जुलै, २०१६ व अन्य भारतामध्ये

व्यवस्थापन यांनी योग्य ती कार्यवाही करून वित्तीय अहवाल योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पाइला आहे.

लक मंडाळाद्वारे पुन:निर्घारित करण्यात येत आहे व त्यांची सभा मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण (मुंबई) संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे. १०. कंपनीस ईंपीराजी योजने अंतर्गत आवश्यक गुद्धा/ सर्व्हिसेस एक्सपोर्ट करण्यात सक्षम नसल्याने कंपनी म्हणून इंपीसीजी योजनेच्या नॉन-अभेरन्सच्या खात्पावर कस्टम अनुसार सेबी (डिपॉझिटरीज ॲन्ड पार्टिसिपंट्स) विनियमन २०१८ अंतर्गत २७ ऑक्टोबर, २०२० रोजी व केएसएस लिमिटेड यांनी दि. २७ नीव्हेंबर, २०२० रोजी अनुपालन दोन मर्यादित लेखापरीक्षित अर्थात ३१ मार्च, २०२० व ३० जूर, २०२० अनुक्रमे आहे. १९. सदर अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल ठपव विशेषज्ञ (आयआरपी) द्वारे स्वाक्षरी करून कोडच्या अनुच्छेद १७ अंतर्गत कालावयीकरिता संपूर्ण देशात महामारी पसरली असल्यामुळे कंपनी मर्यादित कालावयीकरिता कार्यस्त होती व तिमाही दरम्यान कर्मचारी लाभ व अन्य खर्चामध्ये खूप मोठ्या

प्रमाणात बदल झाले. १२. सध्याच्या चालू असलेल्या व पूर्वीच्या आकडेवारी अनुसार सर्व काही वर्गीकृत करण्यात येईल

केएसएस लिमिटेडच्य श्री. घर्मेंड घेलारिय

नॉदणीकृत क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२५१/२०१७-२०१८/१०४८०

ष्ट्फए क्रमांक : एए१/१०४८०/०२/२९०२२४/१०५५०६ ष्ट्फए वैधता २९.०२.२०२४ पर्यंत

दिनांक : १० फेब्रुवारी, २०२४

ठिकाण : अहमदाबा